

**उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ**  
उमवि नगर, जळगाव

**महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ (बी.सी.यु.डी.)**

उमवि/11/कार्यवाही/ 1146/2013

दिनांक : 17.05.2013

प्रति,  
मा. संचालक/विभाग प्रमुख,  
सर्व शैक्षणिक प्रशाळा/विभाग,  
उमवि, जळगाव

विषय: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध प्रशाळा/विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या Consultancy च्या दरामध्ये दुरुस्ती करणेबाबत..

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध प्रशाळा/विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या Consultancy चे दर सुधारीत करण्यासाठीचा विषय दिनांक 18.04.2013 रोजी घेण्यात आलेल्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या सभेत सादर करण्यात आला असता, मा. व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे ठराव पारित केलेला आहे.

ठराव क्र. व्य.प.ए-77/2013

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध प्रशाळा/विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या Consultancy च्या दराबाबत तयार करण्यात आलेल्या Revised rules for undertaking consultancy work चा मसुदा मान्य करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

उपरोक्त Consultancy दराबाबत मंजूर नियमावली सोबत जोडून पाठवित आहोत. कृपया सदरचा ठराव व नियमावली सर्वसंबंधीतांच्या निर्दनास आणून देवून, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, ही विनंती.

कळवणे,

आपला स्नेहाकित



(प्रा. दिलीप जी. हुंडीवाले)  
संचालक, बीसीयुडी

प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी रवाना -

- 1) मा. वित्त व लेखा अधिकारी, उमवि, जळगाव
- 2) उपकुलसचिव, कुलगुरु कार्यालय, उमवि, जळगाव


☎ : (९१) ०२५७-२२५८४०९ (कार्यालय)

(९१) ०२५७-२२५७२२१, २२२

फॅक्स : (९१) ०२५७-२२५८४०९ व २२५८४०९

वेबसाईट : www.nmu.ac.in

ई-मेल : bcud@nmu.ac.in



5050

# NORTH MAHARASHTRA UNIVERSITY, JALGAON

## REVISED RULES FOR UNDERTAKING CONSULTANCY WORK

- 1) All the faculty members are encouraged to bring industrial orientation to academic work by accepting the consultancy work, subject to the permission of the Hon'ble Vice-Chancellor.
- 2) The faculty members willing to accept the consultancy / development / trouble shooting work will prepare a 'Cost Estimate' of the work comprising of various expenditure heads as per the proforma and submit it to the HOD for communication to the sponsor. Once the approval of sponsor is obtained, the details of consultancy will be provided to the Hon'ble Vice-Chancellor's office.
- 3) The financial management of the income accruing out of consultancy work would be in the name of the Registrar of the University.
- 4) There will be three main categories of consultancy work.
  - a) Development consultancy.
  - b) Routine testing.
  - c) Trouble shooting.
- 5) The consultancy fee to be paid to the faculty member (s) will be derived from the consultancy charges mentioned in the cost estimate.

The disbursement of the consultancy charges will be as under :

Consultant (s)	:	40 %
Department Development Fund	:	20 %
University	:	40 %

- 6) In case the consultancy work is jointly undertaken by two or more faculty members, the disbursement of consultancy fee to faculty members in the team will be decided by the chief consultant.
- 7) The faculty member accepting consultancy work will be entitled to seek assistance from the non-teaching/technical staff of the concerned department/school on a mutually agreeable basis.
- 8) For routine testing/analysis, no cost estimate will be made. The disbursement of consultancy charges will be as under :

Supporting staff/operator	:	15 %
Concerned faculty member	:	30 %
Department Development Fund	:	25 %
University	:	30 %

- 9) The unutilized funds will be submitted to General Development Fund of the University.

- 10) Depending upon the realistic requirements of consultancy and to bring flexibility of operation, reallocation of the budget will be allowed at the sole discretion of the chief consultant in consultation with the Hon'ble Vice-Chancellor.
- 11) In all disputes / interpretation of rules and regulations, Hon'ble Vice-Chancellor will be the final authority.
- 12) The sponsor will submit a confidential report on the performance of consultancy to the Hon'ble Vice-Chancellor through HOD.
- 13) The above rules are framed on an experimental basis and are open to modification, whenever required.
- 14) The rates prescribed for consultancy work shall be inclusive of Chemical Charges.

\*\*\*\*\*